

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी बाल कामगार या अनिष्ट प्रथेविरुद्ध जाहिरातीच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी जाहिरात माध्यम आराखडयास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग

शासन निर्णय क्रमांक:-सीएलए-२०२४/प्र.क्र. ७६/कामगार-४

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय,

मुंबई - ४०० ०३२.

दिनांक:- ०४ सप्टेंबर, २०२४.

वाचा:-

१. सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक ३१.१०.२०२३ व १३.०२.२०२४ रोजीचे शासन निर्णय.
२. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचे इतिवृत्त क्र. वृत्तचित्र शाखा/का-७, दि. १२.०८.२०२४.

प्रस्तावना :-

बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, यासाठी जाहिरात व प्रसिध्दीच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचविणे आणि जनसहभागातून बाल कामगार ही अनिष्ट प्रथा नष्ट करणे या उद्देशाकरिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत जाहिरातीद्वारे प्रसार व प्रसिध्दी करून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे कार्य कामगार विभागाकडून करण्यात येते. सामान्य प्रशासन विभागाने “डिजीटल इको- फ्रेंडली वॉल पेंटिंग” या माध्यमाद्वारे जाहिरात प्रसिध्द करण्याबाबतचे शासन निर्णय दिनांक ३१.१०.२०२३ व १३.०२.२०२४ रोजी निर्गमित केलेले आहेत. त्यानुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई यांनी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात बालकामगार या अनिष्ट प्रथेविरुद्ध “डिजीटल इको- फ्रेंडली वॉल पेंटिंग” या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी रु. ३,७२,६९,०००/- (अक्षरी रु. तीन कोटी बहात्तर लाख एकोणसत्तर हजार फक्त) इतक्या रकमेच्या जाहिरात माध्यम आराखडयास मान्यता दिली आहे. सदर जाहिरात माध्यम आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, यासाठी जाहिरात व प्रसिध्दीच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचविणे आणि जनसहभागातून बाल कामगार ही अनिष्ट प्रथा नष्ट

करणे, या उद्देशाकरिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अंतिम केलेल्या रु. ३,७२,६९,०००/- (अक्षरी रु. तीन कोटी बहात्तर लाख एकोणसत्तर हजार फक्त) इतक्या रकमेच्या जाहिरात माध्यम आराखडयास या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

माध्यम आराखडा तपशील :-

बाल व किशोरवयीन कामगार अधिनियमांतर्गत प्रस्तावित माध्यम आराखडा प्रारूप								
क्र	माध्यम	मूळदर, प्रक्रिया	तपशील	रक्कम प्रति नग	संख्या	अंदाजित रक्कम	जीएसटी	अंदाजित रक्कम (सर्व करांसहित)
	प्रिंट		प्रिंट आणि इतर बाह्य माध्यमांकरिता जाहिरातीचा मजकूर (Adaptation. Translation, Formatting from one media to other media)	१०,०००	५	५०,०००	९,०००	५९,०००
१	डिजीटल वॉल पेंटींग (एका ग्रामपंचायतीमध्ये ३ याप्रमाणे ४४९८ ग्रामपंचायतीमधून जाहिरात प्रसिध्दी)	दरकरार शासन निर्णयानुसार	सामान्य प्रशासन विभाग, दि.३१.१०.२०२३ व दि.१३.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये डिजीटल इको-फ्रेंडली वॉल पेंटींग या माध्यमाद्वारे जाहिरात प्रसिद्धी करणे	नमूद अंदाजित रकमेच्या मर्यादेत		३,०५,००,०००	५४,९०,०००	३,५९,९०,०००
	Total					३,०५,००,०००		३,६०,४९,०००
	शा.नि. दि. १३.८.२०२१ नुसार रु.५.०० कोटी इतक्या रकमेपर्यंतच्या प्रसिद्धी आराखडयासाठी एकूण खर्चाच्या ४% (रु.२० लाख) आणि त्यापेक्षा प्रत्येक वाढीव रकमेसाठी २ % (उर्वरित रकमेवर (रु.५ कोटी)	शासन निर्णय तरतुदीनुसार	शासन निर्णय तरतुदीनुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला येणारा कार्यालयीन उपकरणावरील खर्च, सॉफ्टवेअर, तात्पुरता मनुष्यबळावरील खर्च, संशोधन खर्च, वाहतूक खर्च, इतर किरकोळ खर्च			१२,२०,२००		१२,२०,०००
	TOTAL EXPENDITURE					३,१७,२०,०००		३,७२,६९,०००

०२. सदर देयकांचा खर्च या विभागाच्या “मागणी क्र.के-४, मुख्य लेखाशीर्ष २२३०-कामगार व सेवायोजन, ०१-कामगार,१११ कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता, राज्य योजनांतर्गत योजना (००) (१४) बाल कामगार प्रतिबंध अधिनियम,१९८६ (२२३०५८२८)” या लेखाशीर्षाखालील २६ जाहिरात व

प्रसिध्दी या उद्दिष्टासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानामधून भागविण्यात यावा.

०३. सदर शासन निर्णय वित्त विभागाचा, शासन निर्णय क्र. विअप्र २०१३/प्रक्र ३०/२०१३/विनियम, भाग-२, दिनांक १७ एप्रिल, २०१५ अन्वये वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८, भाग पहिला, उप विभाग दोन यामधील अ.क्र.८, नियम क्र.१७(अ) अन्वये प्रशासकीय विभागास प्राप्त अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.

०४. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने यानुषंगाने संबंधित जाहिरात एजन्सी/आस्थापनांना कार्यादेश देण्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करावी.

०५. कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी उपरोक्त नमूद देयकांबाबत कोणत्याही प्रकारचा विलंब न करता शासनास सादर करावीत.

०६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा साकेतांक क्र. २०२४०९०४१५००५८९६१० असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मोहनदास भुसारे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई,
- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांचे अपर मुख्य सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई,
- ३) मा. उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव, उप मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई,
- ४) मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ५) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई,
- ६) मा. प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ७) मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई,
- ८) कामगार आयुक्त, कामगार आयुक्तालय, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू) मुंबई -५१,
- ९) उप सचिव (कामगार -४), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई,

- १०) महालेखापाल -१/२, (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- ११) अधिदान व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- १२) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- १३) अवर सचिव (प्रशासन-१), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई,
- १४) निवडनस्ती (कामागार-४), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.